

September 08, 2023

BSE Limited, Corporate Relationship Department, 14th Floor, P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Scrip Code: 531847/ Scrip Id: ASTAR

Dear Sir/Madam,

Sub: Submission of Newspaper Advertisement- Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and 47 of the SEBI Listing Regulations, please find enclosed copies of the newspaper advertisement published in "Financial Express" and "Mumbai Lakshadeep", with regard to completion of dispatch of Notice and Annual Report for financial year 2022-23 and e-voting details for the 29th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Thursday, September 28, 2023.

We request you to take the above information on record.

Yours Sincerely,

For Asian Star Company Limited

VIPUL

Digitally signed by VPIL PRABODH SHAH

Discente, on-PERSONAL rite-513, 21

Discente, on-PERSONAL rite-513, 21

Discente, on-PERSONAL rite-513, 21

Discente, on-PERSONAL rite-513, 21

Discente on-PERSONAL rite-513, 21

Discente on-PERSONAL rite-513, 21

Discente on-PERSONAL rite-513, 21

Discente on-PERSONAL rite-513, 22

D

Vipul P. Shah DIN 00004746 Managing Director & CEO

FINANCIAL EXPRESS

ASIAN STAR ASIAN STAR COMPANY LIMITED

CIN: L36910MH1995PLC086017 Registered Office: 114-C, Mittal Court, Nariman Point, Mumbai 400 021 Email: secretarial@asainstargroup.com, Website- www.asianstargroup.com Tel No: +91 2262444111, Fax: +91 22 22842427

> NOTICE OF 29th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

--- PAT ...

Notice is hereby given that the Twenty-Ninth (29th) Annual General Meeting ("AGM") of Asian Sta Company Limited ("COMPANY") will be held on Thursday, September 28, 2023 at 02.30 P.M. (IST) through Video Conference ("VC") /Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the Notice convening the said AGM. In accordance with the General Circulars no. 20/ 2020 dated 5th May, 2020, 02/2022 dated 5th May, 2022 and 10/2022 dated 28th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and Circular Nos SEBI/HO/CFD/CMD2/CIRP/P/2022/62 dated 13th May, 2022, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars').

Further in accordance with the aforesaid Circulars, Notice of the 29th AGM along with Annual Report for financial year 2022-23 has been electronically sent on Wednesday, September 6, 2023 to all shareholders whose email address are registered with the Company / Registrar & Transfer Agent. Depository Participants ('DPs'). Members may note that the Notice and the Explanatory Statement of 29th AGM along with Annual Report for financial year 2022-23 is available on the website of the Company at www.asianstargroup.com on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and on website of stock exchange (BSE Limited) i.e. www.bseindia.com.

The instructions for joining the AGM are provided in the AGM notice. The members attending the AGM through VC/OVAM shall be counted for the purpose of reckoning the guorum under section 103 o the Act. The facility for appointment of proxies by the members will not be available since the AGM is being held by VC/OAVM. The members who have not registered their e-mail address may get their email id registered with Bigshare Pvt Ltd. by mailing on info@bigshareonline.com or may send email to secretarial@asianstargroup.com.

Book Closure

Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Register of Members and the Share Transfer books of the Company shall remain closed from Friday, September 22, 2023 to Thursday, September 28, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM and payment of Final Dividend on Equity Shares of the Company.

Pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and administration

Instructions for remote e-voting and e-voting

- . As per Section 108 and other applicable provisions, If any, of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of Listing Regulations, the Company is pleased to provide its members the facility to cast their votes using electronic voting system (remote e-voting) and Company shall also provide the facility of voting during the AGM (e-voting) through e-voting service provided by National Securities Depository Limited (NSDL) on all resolutions set forth in the Notice.
- The remote e-voting period shall commence on Monday, September 25, 9.00 A.M and end on Wednesday, September 27, 5.00 p.m. Detailed procedure for remote e-voting before the AGM remote e-voting during the AGM is provided in the Notice of AGM.
- The cut-off date for purpose of remote e-voting and voting at AGM is Thursday, 21st September 2023. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the Annual General Meeting.
- dispatch of the Notice of Annual General Meeting and holding shares as on cut-off date i.e Thursday, 21st September, 2023, may obtain Login ID and Password by sending request to evoting@nsdl.co.in. . Members who have cast their vote through remote e-voting can participate in the 29th AGM bu

Any person who acquires shares of the Company and becomes a member of the company after

- shall not be entitled to cast their vote again. Mr. Yogesh D. Dabholkar, Practicing Company Secretary (CP No. 6752) has been appointed as
- Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. In case of any queries/grievance, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholde

and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request to Mrs. Soni Singh, Assistant Manager or Mr Anubhav Saxena, Assistant Manager at evoting@nsdl.co.in For Asian Star Company Limited

> Chairman, Wholetime Director & CFO (DIN: 00004720)

SPV GLOBAL TRADING LIMITED

CIN: L27100MH1985PLC035268 Registered Office: 28/30, Anant Wadi Bhuleshwar Mumbai 400002. **Contact**: +91-22-014001, **Fax**: +91-22-014003

NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE

COMPANY NOTICE OF THE 38TH ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the 38th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held at the registered office of the company situated at 28/30,

Anant Wadi Bhuleshwar, Mumbai-400002 on Saturday, 30th September, 2023 at 12.30 P.M. IST. The Integrated Annual Report for the financial year 2022-23 including the Notice convening the Meeting has been sent to the members to their registered address by post/courier and electronically to those members who have registered their e-mail address with the Depositories/Company. The Annual Report is available on the Company's website (www.spvglobal.in)

and also available for inspection at the Registered Office of the Company on all working days during business hours up to the date of the Meeting. The Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at the Meeting by electronic means ("e-voting"). The members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the Meeting ("remote e-voting"). The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) as the Agency to provide e-voting facility.

The communication relating to remote e-voting inter alia containing User ID and password along with a copy of the Notice convening the Meeting has been dispatched to the members. The Notice of the meeting and format of communication for e-voting are available on the website of the Company: www.spvglobal.in and on the website of National Securities Depository Limited (NSDL) https://www.evoting.nsdl.com/.

The remote e-Voting shall commence on Wednesday, 27th September, 2023 at 09.00 a.m. (IST) and ends on Friday, 29th September, 2023 at 05.00 p.m. (IST). The remote e-Voting module will be disabled thereafter. Once the vote is cast by the member on a resolution, member shall not be allowed to change the same

A person, whose name appears in the Register of Members / Beneficial Owners as on the cut-off date, i.e. Saturday, 23rd September, 2023, only shall be entitled to avail the facility of remote e-voting / voting at the Meeting

the Meeting and holding shares as of the cut-off date may obtain the User ID and password inter alia by sending a request at evoting@nsdl.co.in. The detailed procedure for obtaining User ID and password is also provided in the Notice of the meeting which is available on Company's website National Securities Depository Limited (NSDL) website. If the member is already registered with National Securities Depository Limited (NSDL) for e-voting, he can use his existing User ID and password for casting the vote through remote e-voting. The Voting Rights of Members shall be in proportion to their share in the paid-up Equity Share Capital of the Company as on the cut-off date. The members who

Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of

have cast their vote(s) by remote e-voting may also attend the Meeting but shall not be entitled to cast their vote(s) again and members attending the Meeting who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the Meeting. **BOOK CLOSURE DATE** Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Companies (Management and Administration) Rules 2014, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain

closed from Sunday, 24th September, 2023 to Saturday, 30th September, 2023 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company. The members are requested to note the following contact details for addressing queries / grievances, if any: In case of any gueries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the

The results shall be declared not later than forty-eight hours from conclusion of the Meeting. The results declared along with the Scrutinizer's Report will be placed on the website of the Company at www.spvglobal.in and the website of https://www.evoting.nsdl.com/immediately after the results are declared and will simultaneously be forwarded to BSE Limited, where Equity Shares of the Company are listed and shall be displayed at the Registered Office of the Company.

download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990

or send a request at evoting@nsdl.co.in

Date: 07th September, 2023

Place: Mumbai

Jammu and Kashmir Bank Ltd

By Order of Board of Directors For SPV Global Trading Limited

BEFORE THE DISTRICT LEVEL MICRO AND

SMALL ENTERPRISES FACILITATION

COUNCIL(DL-MSEFC)RUPNAGAR

eference No. UDYAM-PB-18-0001782/S/ 00001

under MSMED Act 2006.

M/s Fashion Gauge Knitwears, Plot No 24, Industrial

Focal Point, Naya Nangal (Claimant)

BMI Wholesale Trading Pvt Limited, Buil No. E-10,

Unit-14, Bhumi World Park, Pimpalas, Tehsil -

Bhiwandi, Distt - Thane

ADDRESS: 7th Floor, 701 AND 702, Trade World,

Wing, Senapati Bapat Marg, Kamala Mill Compound,

Lower Parel, Mumbai, Maharashtra, 400013

GSTIN-27AAECM7601C1ZT

(Respondent)

hrough this publication, this is the constructive

notice for Respondent (buyer) to appear in person

or through authorized representative **before the**

DL-MSEFC Rupnagar in the Court Room of

Chairperson-cum-Deputy Commissioner

Rupnagar, District Administrative Complex,

Mini Secretariat, District Rupnagar, Punjab

on 12.09.2023 at 12:30PM in the above titled

In case respondent fails or omits to appear as above

hen arbitration proceedings shall be conducted as

per section 23 & 25 of the Arbitration & Conciliation

Act 1996 and Award shall be passed on the basis of

For DL MSE-FC, Rupnagar, (Ph. 9876434562)

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

his is to inform the General Public that following

share certificate of LUPIN LIMITED having its

Registered Office at 3rd Floor, Kalpatarulnspire.

Off. Western Expressway Highway, Santacruz

(East), Mumbai 400 055, India. registered in the

name of the Mr. Ravinder Kumar Gupta Folio

no. 00042454 and Share Certificate No.11442

for 1200 shares bearing Distinctive no. from

This is to inform the General Public that following

share certificate of CENTURY ENKALTD having

its Registered Office at Plot No. 72 & 72-A, MIDC

Bhosari, Pune - 411 026 (Maharashtra)

registered in the name of the Mr Ravinder Kumar

Gupta have been lost by them. Name of Share

Holder: Ravinder Kumar Gupta: No of Shares

:10 For Each Below Folio Number. Folio

Number: Certificate Number: Distinctive

Number Are As Follows: 00419958: 614219:

29140006 To 29140015, 00419958; 614220;

29140016 To 29140025, 00419958; 614221

29140026 To 29140035, 00426681; 623619;

29227531 To 29227540. 00426681; 623620;

The Public are hereby cautioned against

purchasing or dealing in any way with the above

referred share certificates. Any person who has

any claim in respect of the said share certificate/s

should lodge such claim with the Company or its

Registrar and Transfer Agents Link Intime India

Private Limited C-101 247 PARK L.B.S MARG

VIKHROLI WEST MUMBAI-400083 within 15

days of publication of this notice after which no

claim will be entertained and the Company shall

Date: 06.09.2023 RAVINDER KUMAR GUPTA

FORM NO INC-26

[Pursuant to rule 30 the Companies

(Incorporation) Rules, 2014]

Advertisement to be published in Newspaper

for change in Registered Office of the Company

from one state to another

Before the REGIONAL DIRECTOR

Western Region Bench, Mumbai

In the matter of sub section (4) of Section

13 of Companies Act, 2013 and clause (a)

of sub- rule (5) of Rule 30 of the Companies

(Incorporation) Rules, 2014

In the matter of M/s. ALCHEMY SURFACTANTS

PRIVATE LIMITED

(CIN: U24110MH2020PTC350885)

having its registered office at C/o Purnima Devi

Chawl Gaondevi Road Nr. Fish Market Kandivali,

Mumbai Maharashtra 400101

Notice is hereby given to General Public that the

Company proposes to make the application to the

Central Government, under section 13 of the

Companies Act, 2013, seeking confirmation of

alteration of the Memorandum of Association of

the Company in terms of the special resolution

passed at the extra-ordinary General meeting held

on Wednesday, 28th December, 2022 to enable

the company to change its registered office from

"State of Maharashtra" to "State of Uttar

Pradesh . Any person whose interest is likely to

be affected by the proposed change may deliver

either on MCA portal (www.mca.gov.in) by filling

investor complaint form or cause to be delivered

or send by registered post of his/her objections,

supported by an affidavit, stating the nature of

his/her interest and ground of opposition to the

Registrar of Companies at the address 5" Floor,

100 Everest Building, Netaji Subhash Road,

Marine Drive, Mumbai, Maharashtra 400002),

with in fourteen days from the date of publication

of this notice with a copy to the applicant

Company at its Registered office at the address

ADDRESS: 367/6 MULTAN NAGAR, BAGHPAT ROAD

For and on behalf of the Applicant

KISHAN PURA, MEERUT, UP-250002

NEERAJ PAL (DIRECTOR)

DIN: 08276207

Place: Mumbai

Date: September 06, 2023

ALCHEMY SURFACTANTS PRIVATE LIMITED

Date: 07/09/2023 Place: Mumbai

mentioned above

Name of Legal Claimant

proceed to issue Duplicate Share Certificate/s.

29227541 To 29227550

3300101 to 3301300 have been lost by them.

Member Secretary

documents produced by Claimant.

Balkrishna Binani **Managing Director** DIN: 00175080

J&K Bank

Place: Mumbai

Date: September 06, 2023

Impaired Assets Portfolio Management Department Zonal Office, Kathua.(J&K T: +91-1922-238586, E:AMID.ZOJTWO@JKBMAIL.COM Registered office Corporate Headquarters M.A. Road, Srinagar 190001 Kashmir, India

T +91 (0)194 2481 930-35, F +91 (0)194 248 1928, CIN: L65110JK1938SGC000048 E: info@jkbmail.com, W: www.jkbank.net POSSESSION NOTICE

Whereas the Authorized Officer of Jammu & Kashmir Bank Limited under the Securitization and

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (SARFAESI) Act. 2002 and in exercise of powers under section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued Demand Notice dated 22.06.2023 thereby calling upon the Borrower/Guarantors/Mortgagors namely: 1 M/s Quality Zinc Pvt Ltd, having its Registered Office at 377-B, 1st Floor, Jagnath Shanker Seth Marg, Chira Bazar, Mumbai (Maharashtra) Pin- 400002 through its Directors And Also at Lane No. 7 Phase-1, Industria Growth Centre (IGC) SIDCO Complex, Samba (J&K) - 184121 through its Directors (Borrower Company), 2) Sh Nikhil Arora S/o Sh. Om Parkash Arora R/o 428, Mota Singh Nagar, Jalandhar- 144001, Punjab. (Director Mortgagor/ Guarantor), 3) Smt. Shelly Gaba W/o Nikhil Arora R/o 428, Mota Singh Nagar, Jalandhar- 144001 Puniab (Director/ Mortgagor/Guarantor), 4) Mr. Parul Arora S/o Sh. Om Parkash Arora R/o 428, Mota Singh Nagar, Jalandhar- 144001, Punjab. (Guarantor/Mortgagor), 5) Sh. Om Parkash Arora S/o Sh. S L Arora R/o 428, Mota Singh Nagar, Jalandhar- 144001, Punjab. (Guarantor) to repay an amount of Rs. 4,48,94,785.11 (Rupees Four Crore Forty Eight Lacs Ninety Four Thousand Seven Hundred Eighty Five and Paisa Eleven Only) being the balance outstanding as on 17.06.2023 in the accounts of the Borrower, within 60 days from the date of the said notice together with the future interest and other charges thereon.

The said borrower having failed to repay the said amount, notice is hereby given to the said borrower is particular and the public in general that the undersigned being authorized officer of the ${f J}$ & ${f K}$ ${f Bank}$ ${f Ltd.}$ has taker symbolic possession of the mortgage property described herein below, in exercise of the powers conferred on m under section 13 (4) of the said Act read with Rule6& 8of the said Rules, on this the 5th day of September 2023. The said borrower in particular and the public in general are hereby cautioned against dealing with the said

property in any manner whatsoever and any dealings with the said property will be subject to the charge of the I&K Bank Limited for the amount in aggregating to Rs. 4,68,79,033.11(Rupees Four Crore Sixty Eight Lacs Seventy Nine Thousand Thirty Three and Paisa Eleven only) together with future interest thereon from 01.09.2023 and other charges incurred or to be incurred. The borrowers attention is invited to the provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets

Description of the Properties a) Hypothecation of all kinds stocks of raw material, stock in process, finished goods, stores & spares.

b) Hypothecation of all kinds of Plant & Machinery and all the other misc. fixed assets installed in the unit. c) Mortgage of Leasehold rights of land measuring 5 Kanals along with all the construction raised thereupon

situated at Lane no. 7, Phase-1 Industrial Growth Centre (IGC) SIDCO Complex, Samba(UT of J&K) standing in the name of Quality Zinc Pvt Ltd. Place: Samba Authorised Officer

Date: 05.09.2023

receivables & book debts and all the other current assets of the company.

Blue Coast Hotels Limited (CIN-L31200GA1992PLC003109)

Regd. Office: S-1, D-39, N-66, Phase-IV, Verna Industrial Estate, Verna, Goa 403722

Corp. Office: 415-417, Antriksh Bhawan, 22, K.G. Marg, New Delhi-110001 Website: www.bluecoast.in; E-mail Id: info@bluecoast.in Tel. No.: +91 11 23358774-775

The 30" Annual General Meeting ('AGM') of the members of the Blue Coast Hotels Limited

NOTICE OF 30[™] ANNUAL GENERAL MEETING & BOOK CLOSURE DATES

('the company') will be held on Thursday, 28th September, 2023 at 04:00 P.M., through Video Conferencing or Other Audio Visual Means ('VC'/'OAVM'), a service provided by National Securities Depository Limited ('NSDL'), so as to allow members of the company to participate in the AGM, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ('the Act') and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, ('Listing Regulations') and guidelines issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India, vide Circular no. 20/2020 dated 5th May, 2020, and Circular no. 10/2022 dated 28th December, 2022... (collectively 'MCA Circulars') and all other relevant circulars issued by Securities and Exchange Board of India ('SEBI'), to transact the businesses as set out in the notice of the AGM which will be circulated for convening the AGM. Further, in compliance with the applicable provisions of the Act, circulars cited above and Listing

Regulations, the notice of the AGM along-with explanatory statements and Annual Report for the financial year 2022-23, have been sent electronically on Tuesday, 5th September, 2023 to members whose email address registered with the company/Registrar & Share Transfer Agent ('RTA')/Depository participant(s). The requirement of sending hard copies of the aforesaid has been dispensed unless member asked/requested for the hard copy. Members may note that the detailed notice of the AGM along-with explanatory statements and

Annual Report for the financial year 2022-23, will available on the website of the company at www.bluecoast.in, websites of the respective Stock Exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited viz., www.bseindia.com and www.nseindia.com.The aforesaid document will also be available on the website of NSDL at www.evoting.nsdl.com The Register of Members and Share Transfer books will remain closed from Friday 22™

September, 2023 till Thursday 28th September, 2023 (both days inclusive) Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on Thursday, 21st September, 2023 i.e., cut-off date, are entitled to cast their votes on the resolutions set forth in the Notice of 30"AGM through remote e-voting and e-voting during the 30" AGM. The remote e-Voting period will commence on Monday, September 25, 2023 at 9:00 A.M. and ends on Wednesday, September 27, 2023 at 5:00 P.M. The remote e-Voting module will be disabled by NSDL for voting thereafter. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting'). The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also join the AGM through VG but shall not be entitled to cast their vote again.

30" AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at 'evoting@nsdl.co.in'. However, if he/she is already registered with NSDL for remote e-Voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.

Detailed procedure for joining the AGM and remote e-voting/ e-voting is provided in the Notice of

In case of any query or issue regarding e-voting or grievance connected with the facility for voting by electronic mode/ attending AGM through VC/OAVM, the concerned person may contact to Ms. Pallavi Mhatre, Assistant Manager, NSDL at evoting@nsdl.com / / 022 - 4886 7000 and 022 -2499 7000 or Mr. Deepanshu Rastogi, Assistant Manager, MAS Services Limited at info@masserv.com/011-26387281/82/83. for Blue Coast Hotels Limited

Date: 6th September, 2023

Place: New Delhi

financialexp.epapr.in

Kushal Suri

(Whole Time Director)

E-mail: spvglobaltrading@gmail.com; **Website:** www.spvglobal.in

WWW.FINANCIALEXPRESS.COM SUPRA PACIFIC FINANCIAL SERVICES LIMITED CIN: L74140MH1986PLC039547

This Corrigendum has been issued to correct the following in the notice of postal ballot dated 24.08.2023 issued by the Company;

 The pre shareholding of Mr. Abidh Abubakkar has been changed to "87753" instead of "77853" wherever appears in the postal ballot notice dated 24.08.2023.

Read, Office: No. 3, Ground Floor, Building No. 12, Amar Niketan Nr. JB Nagar Post Office,

JB Nagar, Andheri East Mumbai, Mumbai City, MH - 400059

Web: www.suprapacific.com, Email: info@suprapacific.com Ph: 0484 6655555

CORRIGENDUM /ADDENDUM TO NOTICE OF POSTAL BALLOT DATED 24.08.2023

- The post issue no of equity shares with Percentage under item M in the explanatory statemen in the notice of postal ballot of Mr. Abidh Abubakkar has been changed to 4,62,753 (2,2506%)
- Revised Valuation Report with Asset Approach, Income Approach and Market approach is obtained and the minimum price in Valuation Report remains unchanged. The revised report is available
- in the weblink https://suprapacific.com/wp-content/uploads/2023/09/Valuation-Report-Supra-Pacific-21.08.2023.pdf for Independent Auditors Valuation Report as per 166A of SEBI(ICDR) Regulation, 2018 and the weblink is added in the Postal Ballot. The corrigendum should be read with the postal ballot as mentioned above and the shareholders

are requested to consider the resolution keeping in view of the above mentioned corrections. This corrigendum shall be sent to all the shareholders of the Company

The corrigendum is also placed on the website of the Company and also will be published in the

Newspaper edition of "The Financial Express" English newspaper and "Mumbai Lakshdweep"

Marathi newspaper

For Supra Pacific Financial Services Limited

Date: 06.09.2023

Place: Kochi

Leena Yezhuvath Company Secretary M. No. ACS 61387 Place: Kolkata

Date: 05.09.2023

IIK INDUSTRIES LIMITED CIN: L65990MH1990PLC056475

Regd. Office: Pada No. 3, Balkum Village, Thane (West), Thane, Maharashtra – 400 608. Ph: +91 22 2542 6356 E-mail: cosec@jik.co.in. Website: www.jik.co.in

INTIMATION REGARDING 31st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO -VISUAL MEANS (OAVM)

The Ministry of Corporate Affairs (MCA), vide its Circular No. 20/2020 dated May 05, 2020 read with General Circular No. 14/2020 and 17/2020 dated April 08, 2020 and General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 20/2021 dated December 12, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021 Circular No. 02/2022, 03/2022 dated May 05, 2022 and 10/2022 dated December 28, 2022 and other applicable circulars issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), has allowed the Companies to conduct the AGM through VC or OAVM until September 2023. In accordance with, the said circulars of MCA, SEBI and applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI LODR Regulations), the 31st Annual General Meeting ("AGM" of the members of JIK Industries Limited will be held on Friday, September 29, 2023, at 01:30 P.M. (I.S.T.) through VC/ OAVM without any physical presence of members. The process of participation in the AGM will be provided the Notice of AGM

In compliance of the above circulars, the Company shall send electronic copies of Annual Report along with the Notice of AGM to those shareholders whose email IDs are registered with the Company/Depository Participant. The Notice of AGM along with Annual Report for the financial year 2022-23, will be available on the website of the Company at www.jik.co.in and on the website of Stock Exchange i.e. NSE Limited at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com Manner of registering/updating Email addresses:

• For Physical Shareholders:

Send scanned copy of the following documents by email to their respective

Depository Participant or the Registrar and Transfer Agent (RTA) at www.Linkintime.co.in or the Company at cosec@jik.co.in. **a.** A signed request letter mentioning your name, folio number and complete

address, mobile number and email address to be registered; **b.** Self-attested scanned copy of the Pan Card; and

Election Identity Card, Passport) in support of the address of the Members as registered with the company.

c. Self-attested scanned of any document (such as Aadhar card, Driving License,

Along with the above details, for registering the Bank Account details:

•Name and Branch of the Bank; • Bank Account Type; •Bank Account Number; • MICR Code: •IFSC Code and

•Scan copy of the cancelled cheque bearing all the above details for authentication. For Electronic Shareholders:

Members holding shares in dematerialized mode are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants. Manner of casting through E-Voting:

The remote e-voting as well as e-voting in the AGM on the proposals contained

in the Notice of the AGM will be conducted on the e-voting system to be provided by the company. The details of the e-voting will be specified in the Notice of AGM. The members who are holding shares in physical form or who have not registered their email ID can access the e-voting system and vote on the e-voting system as per the procedure which will be mentioned in the AGM Notice. FOR JIK INDUSTRIES LIMITED

Date: September 06, 2023 **Place: Thane**

Sd/

Kedar M. Latke Company Secretary & Compliance Officer (Membership No. F12341)

VALENCIA NUTRITION LIMITED Regd. Off.: SH-4, A Wing, Bldg. No. 34, Tilak Nagar, Chembur

Sahvas Co-operative HSG Soc, Mumbai: 400089 Corporate Office: 601A, Neelkanth Business Park, Nathani Road, Vidvavihar (West), Mumbai- 400 086. Tel.: 7977252840 Website: www.valencianutrition.com

E-mail: compliance@valencianutrition.com

NOTICE OF THE TENTH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the Tenth Annual General Meeting ('AGM' or

'Meeting') of the Members of Valencia Nutrition Limited (the 'Company') will be held on Thursday, September 28, 2023 at 11.00 a.m. through Video Conference ('VC')/ Other Audio-Visual Means ('OAVM') only, to transact the business as set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circular No. 11/2022 dated December 28, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 issued by SEBI dated January 5, 2023 (in continuation to the circulars issued earlier in this regard) hereinafter referred as ('MCA Circulars') and ('SEBI Circulars') and in compliance with the provisions of the Companies Act, 2013, read with the rules made thereunder and SEBI Listing Regulations, the Company has sent the Notice of the 10th AGM along with the Annua Report 2022-23 on Wednesday, September 6, 2023, through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent ('Registrar') and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide the MCA Circulars and the SEBI Circulars as mentioned above. The Annual Report 2022-23 of the Company, inter alia, containing the Notice and the Explanatory Statement of the 10th AGM is available on the website of the Company at www valencianutrition.com and on the website of the Stock Exchange viz. www.bseindia com. A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com. Remote e-Voting: In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the

Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic The detailed instructions for remote e-voting are given in the Notice of the 10th AGM. Members are requested to note the following:

a. The remote e-voting facility would be available during the following period: Commencement of remote e-voting Monday, September 25, 2023 at 9.00 a.m. (IST) onwards and ends on Wednesday, September 27, 2023 at 5.00 p.m. (IST)

The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. b. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Thursday, September 21, 2023 ('cut-off date'). The facility of a remote e-Voting system shall also be made available

during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already

cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before / during the AGM. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again. c. A non-individual shareholder or shareholder holding securities in physical mode who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the cut-off date, may obtain the User ID and Password for e-Voting by sending a request at evoting@nsdl.co.in

However, if the Member is already a registered with NSDL for remote e-Voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. d. Individual shareholders holding securities in electronic mode and who acquire shares of the Company and become a Member of the Company after dispatch of the Notice and hold shares as of the cut-off date may follow the login process mentioned in the Notice of the AGM.

Members can also login by using the existing login credentials of the demat account held through the Depository Participant registered with NSDL or Central Depository Services Limited ('CDSL') for the e-voting facility. A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of the AGM for information purposes only.

(Peer Review Certificate No.: 1251/2021), has been appointed as the Scrutinizer to scrutinise the remote e-Voting process before/during the AGM in a fair and transparent manner. If you have any queries or issues regarding attending the AGM & e-Voting from the NSDL e-Voting System, you can write an email to evoting@ nsdl.co.in or call at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000.

Ms. Krupa Joisar of Krupa Joisar & Associates, Practicing Company Secretaries

All grievances connected with the facility for remote e-Voting may be addressed to Mr. Tejas Chaturvedi, Assistant Manager, National Securities Depository Limited (NSDL), Trade World, 'A' wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to evoting@nsdl co.in or call at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000.

The Register of Members and the Share transfer books of the Company will remain closed from Thursday, September 21, 2023 to Thursday, September 28, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM.

> Jay Shah Whole Time Director & Chief Financial Officer (DIN: 09072405)

For Valencia Nutrition Limited

(PAN: BJPPS6293E)

CIN: L65929WB1994PLC061930 Office No. 427, Rangoli Forum Mall, 212, Girish Ghosh Road, Belur,

Howrah711202, West Bengal, India

E-mail id: ssl_1994@yahoo.co.in, www.shreesecindia.com

SHREE SECURITIES LIMITED

NOTICE FOR BOOK CLOSURE & 30th ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the 30th Annual General Meeting of the Members of the Company will be held through video conferencing ("VC")/ other audiovisual means ("OAVM") on Saturday, 30th September, 2023 at 11.00 a.m. to transact the business as mentioned in the notice being sent to the individual shareholders by electronic mode. Please note that these documents are available on the Company's website

www.shreesecindia.com for download by the members.

Notice is also hereby given under section 91 of the Companies Act, 2013 and under Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the register of members and share transfer books shall remain closed from 25th day of September, 2023 to 30th day of September, 2023 (both days inclusive) for the purpose of 30th Annual General Meeting.

In case of any change in your e-mail ids, please update the same with your depository participant or Registrar & share transfer agent of the Company, as the case may be, so as to enable the Company to send all the future Notices and Annual Reports via electronic

> For Shree Securities Limited Varsha Maniar

Company Secretary cum Compliance Officer

∧BG→ ABC GAS (INTERNATIONAL) LIMITED CIN: L27100MH1980PLC022118

Tel.: 022-24935508/24938697 | E-mail: cs@abcgas.co.in | Website: www.abcgas.co.in

43RD ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING Notice calling the 43rd Annual General Meeting ("AGM") of the Company, scheduled to be held in

NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY

compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read will all applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI"), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") on Friday, September 29, 2023 at 04:00 PM, (IST), and the standalone audited financial statements for the financial year 2022-23, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, have been sent on September 06, 2023, electronically, to the Members of the Company, whose e-mail address is registered with the Company / Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited ("Link Intime") Depository Participant(s). The Notice of AGM and the aforesaid documents are available on the Company's website at www.abcgas.co.in and on the website of the Stock Exchanges, that is, BSE Limited ("BSE") at www.bseindia.com and on the website of Company's Registrar and Transfer Agent,

The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection by the Members from the date of circulation of the Notice of the AGM. Members seeking to inspect such documents can send an e-mail to cs@abcgas.co.in. Remote e-voting and e-voting during AGM:

The Company is providing to its Members facility to exercise their right to vote on resolutions proposed

to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Members may cast their votes remotely on the dates mentioned herein below ("remote e-voting"). The Company has engaged the services of Link ntime as the agency to provide e-voting facility.

Link Intime India Private Limited at https://instavote.linkintime.co.in

nformation and instructions comprising manner of voting, including voting remotely by Members holding shares in dematerialised mode, physical mode and for Members who have not registered their email address has been provided in the Notice of the AGM. The manner in which persons who become Members of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the Cut-off Date (mentioned herein below) / Members who have forgotten the User ID and Password, can obtain / generate the same has also been provided in the Notice of the AGM.

Commencement of remote e-voting : 9:00 A.M. (IST) on Monday, September 25, 2023 : 5:00 P.M. (IST) on Thursday, September 28, 2023 End of remote e-voting The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by Link Intime upon expiry of the aforesaid period.

The remote e-voting facility will be available during the following voting period:

Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically at the AGM. A person, whose name is recorded in the Register of Members as on the Cut-off Date, that is, Friday, September 22, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for voting at the

Manner of registering / updating e-mail address: Members holding shares in physical mode, who have not registered / updated their e-mail

- address with the Company, are requested to register / update their e-mail address by submitting Form ISR-1 available on the website of the RTA https://web.linkintime.co.in/KYC-downloads.html duly filled and signed along with requisite supporting documents to Link Intime India Ltd. at C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400083. Members holding shares in dematerialised mode, who have not registered / updated their e-mail
- address, are requested to register / update their e-mail address with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts.
- Further, In terms of MCA Circulars, the Company has also enabled the Members to update their e mail address with the company for the limited purpose of receiving the Annual report including Notice of AGM for FY 2022-23 (including e-voting instructions along with the user ID and the password to enable e-voting) electronically by sending an email on rnt.helpdek@linkintime.co.in. In case of any guery pertaining to e-voting, Members may contact Link Intime INSTAVOTE helpdesk by

sending a request at enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022 4918 6000 Members are requested to note the following contact details for addressing queries / grievances, if

Mr. Raijy Ranjan (Assistant Vice President) Link Intime India Private Limited (Unit: ABC Gas (International) Limited)

-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400083 E-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in

Toll-free Nos. 1800 1020 878 (from 9:00 a.m. IST to 6:00 p.m. IST on all working days) Joining the AGM through VC / OAVM: Members will be able to attend the AGM through VC / OAVM, through platform provided by Link Intime India Private Limited, at https://instameet.linkintime.co.in. The information about login credentials to

be used and the steps to be followed for attending the AGM are explained in Notes to the Notice of AGM. Members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM. By order of the Board

Date:-September 06, 2023

For ABC Gas (International) Ltd Shyamlal Prasad Shorewala DIN:-00088077

CIN: U70100MH1997PLC106903 Registered Office: Sector 54 / 56 / 58 NRI Complex, Nerul, Navi Mumbai – 400706 Tel.: 35593060 Email: cem@nricomplex.in

SEAWOODS ESTATES LIMITED

INFORMATION REGARDING 26™ ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH

VIDEO CONFERENCE / OTHER AUDIO-VISUAL MEANS NOTICE is hereby given that the 26th ANNUAL GENERAL MEETING (26th AGM) of the Members of the Company is scheduled to be held on Saturday, September 30, 2023 at 03:00 P.M. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the ACT) and MCA Circulars General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020 and 17/2020 dated April 13, 2020, followed by General Circular Nos. 20/2020 dated May 5, 2020, and subsequent circulars issued in this regard, the latest being 10/2022 dated December 28, 2022 (MCA Circulars) to transact the businesses as set out in the Notice of the 26" AGM. The facility to appoint proxy

to attend and cast vote on behalf of the members is not available for this 26" AGM. In Compliance with the above circulars, electronic copy of Annual Report including Notice of the 26th AGM for the Financial Year ended on March 31, 2023 will be sent to those shareholders whose E-mail IDs are registered with the BIGSHARE Services Private Limited, Registrar and Share Transfer Agent (RTA) and for Depository Participants.

MANNER TO REGISTER / UPDATE E-MAIL ADDRESSES: Members who have not registered their E-mail address with the Registrar and Share Transfer Agent (RTA) or their Depository Participants are requested to register their E-mail

address in the following manner: For Shareholders holding shares in For Shareholders holding shares in Physical Form: Demat Form: In case shares are held in Demat mode. In case, shares are held in Physical mode

please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (selfattested scanned copy of PAN card) and AADHAR (self-attested scanned copy of AADHAR Card) by Email to

AGM@nricomplex.in

please provide DPID-CLID (16-digit DPID -CLID or 16-digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card) and AADHAR (self-attested scanned copy of AADHAR Card) to AGM@nricomplex.in

as mentioned above for procuring User ID and Password for E-voting. Provided that the total size of all scanned PDF files (Scanned Copy of PAN, Scanned Copy of AADHAR and Scanned Copy of share certificate) should not exceed 2 MB. MEMBERS ARE REQUESTED TO NOTE THE FOLLOWINGS: In compliance with Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the

Alternatively, you can send a request at evoting@nsdl.co.in with documents or information

Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, the Company is pleased to provide to its Members the facility to exercise their vote by electronic

- means (E-voting) on the businesses as set out in the Notice of the 26th AGM. The Company has appointed Mr. Sanil Dhayalkar, Proprietor of Sanil Dhayalkar & Co., Practicing Company Secretary (Membership No. ACS 31036), as the Scrutinizer to scrutinize the entire e-voting process in a fair and transparent manner.
- Members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Registrars and by the depositories (In case of electronic Shareholding) as on the 'cut-off date' i.e., 23th September, 2023, shall be entitled to avail the facility of E-voting provided by National Securities Depository Limited ("NSDL"). For details relating to E-voting, please refer the Notice of the 26" AGM.
- The Remote E-voting period begins on Tuesday, 26" September, 2023 at 09:00 A.M. and ends on Friday, 29th September, 2023 at 05:00 P.M. During this period the eligible shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, may cast their vote electronically. Members, who will be present in the 26th AGM through VC / OAVM and have not casted their vote through remote e-voting, shall be eligible to vote through E-voting

system during the 26th AGM. Members who have voted through remote E-voting will be

- eligible to attend the 26" AGM. However, they will not be eligible to vote at the meeting. It any Votes are cast by the members through the E-voting available during the 26th AGM and if the same members have not participated in the meeting through VC / OAVM facility, then the votes cast by such Members shall be considered invalid as the facility of E-voting during the meeting is available only to the members attending the meeting. Any person, who acquires shares and becomes a member of the Company after the
- dispatch of Notice of 26" AGM by the Company and whose names appear in the Register of Members or Register of Beneficial holders as on the cut-off date i.e., 23° September, 2023, may follow the remote e-voting procedure as mentioned in the Notice of 26" AGM under "Voting through electronic means to obtain the Login Id and Password to exercise remote e-voting'. The Annual Report including Notice of the 26" AGM and for the Financial Year ended
- on March 31, 2023 are available on the website of NSDL www.evoting.nsdl.com and of the Company at www.nricomplex.in. In case of queries related to E-voting members may call on 1800-222-990 or send a request to evoting@nsdl.co.in or refer e-voting user manual in Help & FAQ sections of www.evoting.nsdl.com.

Place: Navi Mumbai

Date: September 07, 2023

Mrs. Vineeta Srinandan

Chairperson & Non-executive Director DIN: 08560315

For SEAWOODS ESTATES LIMITED

Registered Office: 1, Mahesh Villa, Worli, Mumbai - 400 018

जाहीर सूचना

की. माझे अशीलांना ३ बीएचके. फ्लॅट क्र. १३ क्षेत्रफळ ५७४ चौ.फू. कार्पेट क्षेत्र आणि १२ ब क्षेत्रफळ ४४५ चौ.फू. कार्पेटक्षेत्र (आता दोर्न्ह फ्लॅट एकत्रित आणि नवीन क्र. १०२) एकूण

क्षेत्रफळ १०१९ चौ.फू. कार्पेट तत्सम १२२३.२१ चौ.फू. बिल्टअप क्षेत्र तसेच टेरेस क्षेत्र १०००

चौ.फू. बिल्टअप क्षेत्र, पहिला मजला परसरामपुरीया एन्क्लेव्ह को-ऑप.हौसोलि., हार्ज

बापू रोड, मालाड (पूर्व), मुंबई - ४०००९७ ही जागा श्रीमती संगिता गृहानी व श्रीमती श्रद्धा गृहानी

(विद्यमान मालक) यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे. सदर मालमतेचे तपशील खालील अनुसुचीमध्ये नमूद केले आहे.

DYNACONS

याद्वारे सूचना देण्यात आली आहे की, डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेड (कंपनी) ची २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३ रोजी दुपारी ३:०० वाजता व्हिडिओ कॉन्फरिसंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन (ओण्दीएम) द्वारे सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक क.१४/ २०२० दि. एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणि २०/२०२० दिनांक १ मे, २०२०, ०२/ २०२१ दि, १५ को कानेवारी, २०२२, २१/२०२० दि, १५ डिसेंबर, २०२१ व ०२/२०२२ दि, १५ मे, २०२२ आणि १०/२०२२ दि, २८ डिसेंबर, २०२२ आणि अन्य लागू परिपत्रक (एमसीए परिपत्रक) आणि परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CMD2/ HO/CFD/CMD1/CIR/P/2020//9 दिनांक १२ मं २०२०, पाएंग्रक क्र.S.EBJ/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 दिनांक १५ जानेवारी २०२२ आणि क्र.SEBJ/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/6 दिनांक १३ मे, २०२२ आणि क्र.SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 दिनांक ०५ जानेवारी, २०२३ रोजी सेबी (सेबी परिपञक) (एकतिवरणे लागू परिपञके म्हणून संदर्भित) आणि कंपनी कायदा, २०१३ ट्या इतर लागू तरतुदी, (कायदा) आणि तेथे केलेले नियम सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्स्ट्स) रेयुलेशन, २०५५ (सेबी क्लिस्टिंग रेयुलेशन) अंतर्गत आणि एजीएमच्या ०४ सप्टेंबर २०२३ ट्या नोटिसमध्ये मनुद केल्यानुसार सामान्य आणि विशेष व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी सदस्यांच्या वास्तविक उपस्तितीशिवाय होणार आहे. द्वीसी/ओएव्हीएमद्रारे एजीएममध्ये उपस्थित राहणान्या सदस्यांची गणना अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत कोण्य मोजव्याय्या उद्योगने कोली जांदिन

२०२४-२०२३ कारता वाषक अहवाल ज्यामध्य एजाएमचा सूचना देखील आहे ते प्राप्त करू शकता. ज्या व्यक्तिच नाव सभासदांच्या नांदवहीमध्ये किंवा डिक्रांग्रीअटरीजद्वारे ठेवलेल्या लामार्थी मालकांच्या नांदवहीमध्ये किंवा डिक्रांग्रीअटरीजद्वारे ठेवलेल्या लामार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजेच शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ रोजी नांदवलेल असेल, तोच लाम घेण्यास पात्र असेल. नेंशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक सेवांद्वारे रिमोट ई-व्होटिंग किंवा एजीएममध्ये सहमागी होण्याची सुविधा. कट ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे.

हा सूचना कवळ माहिताच्या उद्देशान होताळला पाहुज. कंचन १०८ च्या तरतुर्दीच्या संदर्भात, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ उद्या नियम २० सह वाचा कोणत्याही वैधानिक बदलांसह किंवा पुन्हा कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१५ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्न्टलोजर हिंकायपेंदिंग) रेच्युलेग्स, २०९५ वे नियमन ४४ आणि सेकेटिशत्ल स्टॅंडर्सन - नुसार सुधारित केल्यानुसार, या काळाशाठी अंमलाल आणणे, कट-ऑफ तारखेनुसार, म्हणजे शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ रोजी, प्रत्यक्ष स्वरूपात किंवा अभीतिक स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य रिगोट ई-वोटिंगच्या च्या सुविधेसह एजीएमच्या उक्त सूचनेमध्ये महु केल्याप्रमाणे उत्पावंत नंत्राल सिल्युरिटील डियॉडिटरी लिमिटेड (एमएसडीएल) द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रानिक सेवांद्वारे मतदान इलेक्ट्रानिक पद्धतीने मतदान करू शकतात. सर्व सभासदांना कळाणायां की ती. ळविण्यात येते की:

रिमोट ई-मतदान सुरू होण्याची तारीख आणि वेळ: सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ (९:००वा. भाप्रवे)

शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३.

पाठितून मिळ्यू राम्यामा भागा **WWW.-Vormignsu**n.co.m प्रकार प्रकार प्रकार प्रकार प्रकार प्रकार प्रकार प्रकार प्रकार प्रपासडीरालमध्ये नीदणीकृत कासाल तर तुम्ही तुमचा संघ्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वाघर काता. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल एनएसडीएलद्वारे २२ सप्टेंबर, २०२३ रोजी संघ्या ५:००वा. नंतर मतदानासाठी अक्ष केले जाईल. एकदा ठरावावर मत सदस्याने दिले की, नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.

श्री. हेमंत शेट्ये, (एफसीएस क्र.२८२७), एचएसपीएन ॲण्ड असोसिएटस् एलएलपी, कार्यरत कंपनी सचिक भागीदार यांची रिमोट ई-मतदान प्रक्रियेची छाननी निष्यक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी छाननीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ई-व्होटिंगशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जबाबदार व्यक्तीचे संपर्क तपशील : नॅशनल सिक्यूरिटी

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्वलोजर आवश्यकता) विनियम, २०१५ च्या नियम ४२ सह वाचलेत्या कायद्याच्या कत्वम ९१ च्या अनुषंगाने सदस्यांचे नियंक्य आणि शेअ२ हस्तांतरण आगामी वार्षिक तसंसाधारण सभेच्या उद्देशाने कंपनीची पुस्तके २४ सप्टेंबर, २०२३ ते ३० सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील.

info@bigshareonline.com वर ईमेल करून, जर शेअर्स फिजिकल मोडमध्ये असतील त

सबमिट करून. ९) स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राची स्कॅन केलेली प्रत ज्यामध्ये सदस्याचे नाव, फोलिओ क्रमांक, बँक तपशीत (बँक खाते क्रमांक, बँकच्या शाखेचे नाव आणि पत्ता, आयएफएससी, एमआयसीआर तपशील) असतील पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत आणि

उं) रह केलेले चेक पान.

पुजा पटव कंपनी सचिव सव सक्षम अधिकार्र

INFRASTRUCTURE DEVELOPERS LTD.

एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड

सीआयएन : L45200MH2002PIC136779 नोंदणीकृत कार्यालय: २१०२, २१ वा मजला, प्लॉट - ६२, केसर इक्विनॉक्स, सर भालचंद्र मार्ग,

हिंदू कॉलनी, दारर (पू.), मुंबई - ४०० ०१४. ई-मेल : investorrelations@mepinfra.com । वेबसाइट : www.mepinfra.com दूर. : ११ २२ २४१४ २७७६। फॅक्स: ११ २२ २४१४ ४४५४.

सूचना व ई-मतदानाची माहिती

संस्थापित नियम तसेच कॉर्पोरेट मंत्रालयाद्वारे (''एमसीए'') जारी परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२० २०/२०२०, ०२/२०२१, ०२/२०२२ व १०/२०२२ व ११/२०२२ अनुक्रमे दि. ०८.०४.२०२०, १३.०४.२०२० जारी परिपत्रक क्र. २/२०२२, दि. ०५.०५.२०२२ च १०/२०२२, दि. २८.१२.२०२२ अनुक्रमे च अन्य-लागू परिपत्रके (बापुढे ''एमसीए परिपत्रके'' म्हणून उल्लेखित) तसेच सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी- २/ सीआयआर/२०२३/४ सहवाचन परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी १/सीआयआर/पी/२०२०/७ दि. १२.०५.२०२०, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी २/सीआयआर/पी/२०२१/११, दि. १५.०१.२०२१ नेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी २/सीआयआर/पी/२०२२/६२ अनुक्रमे दि. ०५.०१.२०२३, १२.०५.२०२० १५.०१.२०२१ व दि. १३.०५.२०२२ तसेच अन्य लागू परिपत्रके (यापुढे एकत्रितरीत्या ''सेबी परिपत्रके'' म्हणून उल्लेखित) यांच्या अुपालनांतर्गत सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना व्हीसी/ओएव्हीएमच्या ध्यमातून एजीएम आयोजित करण्यास मंजुरी दिली असल्याने एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडची **२१ वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') शनिवार, दि. ३०.०९.२०२३ रोजी स. ११.३० वाजता सामायिक ठिकाणी . कंपनीच्या सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ-विज्युअल मीन्स

सदर लागू परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत कंपनीची २१ वी एजीएम सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना व्हिडीओ व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. एजीएममध्ये सहभागी

कंपनीकडे नोंटवलेले असतील केवळ अशा सभासटांना २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करणाऱ्या सूचनेसमवेत दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिताचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक स्वरूपात . ाठवण्यात आला आहे. सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट <u>https//www.mepinfra.com</u> वर, स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर तसेच नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड

च्या विनियमन ४२ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, २१ व्या एजीएमच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स **रविवार, दि. २४.०९.२०२३ ते शनिवार, दि. ३०.०९.२०२३** (दोन्ही दिवस समाविष्ट)

ई-मतदानाचा कालावधी बुधवार, दि. २७.०९.२०२३ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरू होईल व शुक्रवार

आपला ई-मेल आयडी नींदणीकृत करू शकतील. डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारक असलेले सभासद त्यांच्या

वरूपातून दूरस्थ ई-मतदान वा एजीएमदरम्यान ईमतदानाद्वारे मत देऊ शकतील.

मतदान व ई-मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून कंपनीने सीएस श्रीधन फडके, कार्यरत कंपनी सचिव, एसव्हीपी ॲन्ड असोसिएट्स (सभासदत्व क्र. एफसीएस ७८६७ सीपी नं. १८६२२)

ई–मतदानासंदर्भात काही तक्रारी असल्यासी सभासदांनी <u>www.evoting.nsdl.com</u> च्या download section वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे

होण्याकरिताचे निर्देश एजीएमच्या सूचनेत दिलेले आहेत. वरील निर्देशित एमसीए परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांची ई–मेल पत्ते डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स व

एनएसडीएल)ची वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> वरही उपलब्ध आहे. कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१^८

वेबसाइटवरूनही डाऊनलोड करता येऊ शकेल.

दि. २९.०९.२०२३ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल. सदर तारीख व वेळेपश्चात सभासद मत देऊ शकणार

न दिलेले सभासद हे त्यांना मत देण्यापासून प्रतिबंधित केलेले नसल्यास, एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मत देण्यास पात्रअसतील. परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले सभासद एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील. तथापि, त्यांना एजीएममध्ये मत देता येणार नाही.

डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत करू शकतील. सदर सभासद सूचनेत विहित केलेल्या

यांची नेमणूक केली आहे. संपर्क तपशील

e-voting manual वाचावे किंवा ०२२-४८८६ ७००० व ०२२-२४९९ ७००० वर संपर्क साधावा. त्याचबरोब सभासद आपल्या तक्रारी कंपनी सचिव यांना investorrelations@mepinfra.com येथेही संबोधित करू

> एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड च्या संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे विक्रम मकादम

तीन वर्षांच्या बालकांना प्री-स्कूलमध्ये पाठवणे बेकायदेशीर - हायकोर्ट

प्री-स्कूलमध्ये जाण्यास भाग पाडणे बेकायदेशीर असल्याचे गुजारात उच्च न्यायालयाने म्हंटले आहे. गुजरात सरकारने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी ६ वर्षे वयोमर्यादा केली आहे. या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. या सर्व याचिका फेटाळताना न्या. सुनीता अग्रवाल आणि न्या. एन.व्ही.

अंजारिया यांच्या खंडपीठाने उपरोक्त भाष्य केलेय. राज्य सरकारच्या ३१ जानेवारी २०२०च्या अधिसूचनेनुसार मुलांच्या शाळा प्रवेशाचे वय ६ वर्षे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार १ जून २०२३ रोजी ६ वर्षे पूर्ण न केलेल्या मुलांच्या पालकांच्या एका गटाने या अधिसूचनेला हायकोर्टात आव्हान दिले होते. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, चालू शैक्षणिक वर्षासाठी १ जून ही कट ऑफ डेट निश्चित करण्याला आमचा विरोध आहे. कारण त्यामुळे चालू शैक्षणिक सत्रात राज्यातील सुमारे ९ लाख मुलांचा शिक्षणाचा हक्क हिरावला जाईल. ज्या मुलांनी प्री स्कूलची ३ वर्षे पूर्ण केली आहेत परंतु १ जून २०२३ पर्यंत वयाची ६ वर्षे पूर्ण केली नाहीत, त्यांना सूट देण्यात यावी

आणि चालू शैक्षणिक वर्षात त्यांचा समावेश करावा. यावर न्यायालय म्हणाले, आरटीई कायद्याअंतर्ग मुलाला शाळेत प्रवेश घेण्यासाठी वयाची सहा वर्षे पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय मुलाला आरटीई कायद्यांतर्गत प्रवेश देणे बेकायदेशीर आहे.राष्ट्रीय

शैक्षणिक धोरण, २०२० नुसार, मुलाच्या संचित मेंढूच्या पणजी येथे २५ सप्टेंबरला डाक

सहाय्यक निदेशक डाक

गोवा क्षेत्र, पणजी यांचे

कळविले आहे.

सेवा, पोरुटमारुटर जनरल,

नावे पाठवावेत, असे प्रवर

डाक अधीक्षक सांगली यांनी

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that the sale agreement dated July 14, 1977, executed

between Jitendra Ramanlal Pandya AND

Navinchandra V. Parekh & Jagatkishore

Parekh for the property bearing address Flat no.42, Varma Villa No. 2, Vithalbhai Road,

Vile Parle (west), Mumbai-400056 has been lost/misplaced. If anyone who finds it, please

may contact Nila Pandya, w/o Jitendra

Ramanial Pandya on the contact number

9819790847 or write at the abovementioned

नोटीस

भागधारकांस सूचना

स्वदेशिय मालाचा व्यापार

नोंदलेले कार्यालय : दु. नं. 227, 5 वी गल्ली, मंगलदास मार्केट, मुंबई -2.

CIN: U51311MH1873PLC000013,

इमेलः smvkml@gmail.com,

फोन : +91 22 22055349

वरील मंडळींची 149 वी वार्षिक सर्व

साधारण सभा बुधवार दि. 27-09-23

रोजी सकाळी 11.00 वाजता ऑफिस

नं 3, शत्रुंजय गिरी अपार्टमेंट, अशोक चक्रवर्ती रोड्, कांदिवली (पू), मुंबई

सदस्यांना न भरलेले अंशात्मक हक्क

https://docs.google.com/sprea

dsheets/d/1Vm-

PoJZBaW4McSbMX9p57

400101 येथे भरणार आहे.

लिंकमध्ये संलग्न केले आहेत:

address within 7 days.

Place : Mumbai

Date: 08/09/2023

अदालत सांगली, डाक अदालत आणि

दि.७ : भारतीय डाक विभागाची क्षेत्रीय स्तरावरील डाक अदालत २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता पोस्टमास्तर जनरल गोवा क्षेत्र पणजी यांच्या

कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. तक्रारी स्वीकारण्याची अंतिम १२ सप्टेंबर आहे, अशी माहिती प्रवर डाक अधीक्षक

सांगली यांनी दिली. गोवा क्षेत्राशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्धल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाणार आहे. विशेषतः टपाल वस्तु, मनी ऑर्डर, बचत बॅक खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत. तक्रारींचा

उल्लेख सर्व

केलेला

तपशीलासह

असावा. उदा.

तारीख व ज्या

अधिकाऱ्यास

पाठविली असेल

हुद्धा याचा रूपष्ट

त्याचे नांव व

उल्लेख करून

मूळ अर्जाच्या

प्रतीसह १२

सप्टेंबरपर्यंत

कुमार, सचिव,

यू विजया

मूळ तक्रार

IQGOZpAcKBG/edit?usp=driv e_link&ouid=1057035401392 60431216&rtpof=truexd=true सदस्यांना विनंती आहे की त्यांनी smvkml@gmail.com वर ईमेल

स्व. मा. व्या. करणारी मंडळी करीता सही/-

दि. 08-09-2023

जाहीर सूचना

संचालक

येथे सुचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती कल्पना शशिकांत माळी या खोली क्र.डी-१, क्षेत्रफळ ४० चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, गोराई(१) यशोमंदिर कोहौसोलि., प्लॉट क्र.६८, रोड क्र.आरएससी-१४, गोराई(१), बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१ (यापुढे सदर खोली जागा) या निवासी जागेच्या एकमेव मालक व

ज्याअर्थी (१) मुळ वाटपपत्र, (२) मुळ म्हाडा पासबुस आणि (३) सदर खोलीबाबतचे म्हाडा कर्ज हफ्तेबाबत बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुळ पावत्या हरवले/गहाळ झाले आहे आणि दिनांक ०६.०९.२०२३ रोजी लापता नोंद क्र.७८६३३-२०२३ अंतर्गत बोरिवली पोलीस ठाणे, मुंबई पोलीस येथे नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस, बँका, वित्तीय संस्था यांना सदर खोली किंवा भागावर वारसाहक, ताबा, विक्री, भाडेपट्टा, तारण, अधिभार, न्यास, बक्षीस, मालकी हक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास आणि उपरोक्त मुळ वाटपपत्र (वर नमुद) सापडल्यास त्यांनी आजच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक दस्तावेजांसह लेखी कळवावे. अन्यथा असे दावा किंवा आक्षेप त्याग व स्थगित केले आहेत असे समजले जाईल. आज दिनांकीत ०८ सप्टेंबर, २०२३

> सही/ वंदना ठक्कर वकील उच्च न्यायालय ८३, फादर पीटर परेरा मार्ग, गाव वॉर्ड, कुर्ला (प.), मुंबई-७०.

गांधीनगर, दि. ७ : तीन वर्षांच्या बालकांना विकासापैकी ८९ टक्कयांहन अधिक विकास वयाच्या सहाव्या वर्षापूर्वी होतो. त्यामुळे मेंढूचा निरोगी विकास आणि वाढ सुनिश्चित करण्यासाठी सुरुवातीच्या काळात योग्य काळजी आणि मेंदूला चालना देण्याचे महत्त्व अधोरेखित होते. असे, न्यायालयाने आपल्या आदेशात नमुद केले आहे. ही याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाने सांगितले की, तीन वर्षांच्या बालकांना प्री-स्कूलमध्ये जाण्यास भाग पाडणे बेकायदेशीर आहे. याचिकाकर्ते शिक्षण हक्क कायदा, २००९ च्या आदेशाचे उल्लंघनासाठी दोषी आहेत. त्यामुळे त्यांना कोणतीही सूट दिली

डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः नॉलेज सेंटर, प्लॉट क्र.५८, स्ट्रीट क्र.१७, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व) मुंबई-४०००९३. द्र.:+९१-२२-६१०२००००/१/२, फॅक्स:+९१(२२)२८३४३६६९.

वेबसाईट:www.datamatics.com, ई-मेल:investors@datamatics.com वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंगबाबत माहितीची सूचना

. त्रेथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ३५वी (पस्तीसावी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवा २९ सप्टेंबर, २०२३ रोजी स.११.३०वा. भाप्रवे** कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लागू तरतुदी आणि यातील नियमाअंतर्गत आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२८ दिनांक ८ एप्रिल, २०२०), १७/२०२० (दिनांक १३ एप्रिल, २०२०), २०/२०२० (दिनांक ५ मे, २०२०) आणि नविनतम परिपत्रक क्र.१०/२०२२ (दिनांक २८ डिसेंबर, २०२२) आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी, रचओ/सीएफओ/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी, २०२३ नुसार सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (यापुढे सेबी परिपत्रक म्हणून संदर्भ) एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर . वेमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत होणार

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे वार्षिक अहवालासह एजीएम सूचनेची विद्युत प्रत ज्यासदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत आणि दिनांक ०७ सप्टेंबर, २०२३ रोजी लाभार्थी ालकांच्या यादीत किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना शुक्रवार, ०१ सप्टेंबर, २०२३ रोजी उपरोक्त एमसीए व सेबी परिपत्रकानुसार विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहे. एजीएम सूचन हंपनीच्या www.datamatics.com, बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com, नॅशनल स्टॉक क्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com आणि नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटर्र लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. वार्षिक . भहवालासह एजीएम सूचनेची वास्तविक प्रत पाठविण्याची आवश्यकता एमसीए व सेबी परिपत्रकांच्या

पुर्ततेनुसार खारीज करण्यात आली आहे आणि कोणतीही वास्तविक प्रत पाठविली जाणार नाही. हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाईट मार्फत त्यांचे रिमोट ई-वोटिंग लॉगइन परिचयपत्रे वापरून सदस्यांना उपस्थित राहता येईल. व्हीसी/ओएव्हीएममार्फर

रजीएममध्ये सहभागी होण्याची सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स, २०१५ चे नियम ४४ नुसा रजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर विद्युत स्वरुपाने मतदानाकारेता सदस्यांना ई–वोटिंग सुविधा दिलेली आहे. सर्व विषय विद्युत स्वरुपाने मतदानामार्फत विमर्षीत केले जातील. कंपनीने व्हीसी/ओएव्हीएममार्फत जीएममध्ये सहभागी होण्यासाठी, रिमोट ई-बोटिंग तरतुदीसाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड

(एनएसडीएल) च्या www.evotii	ng.nsdl.com वेबसाईट मार्फत सेवा नियुक्त केली आहे. रिमोट ई-
वोटिंगकरिता सविस्तर माहिती एजीएम सूचनेत दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग प्रारंभ व समाप्तीचे वेळापत्रक:	
तपशील	एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग
ई-वोटिंग प्रारंभ	सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा.भाप्रवे
ई–वोटिंग समाप्ती	गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा.भाप्रवे
4 -16	www.evoting.nedl.com

वर नमुद रिमोट ई-वोटिंग कालावधी समाप्त झाल्यानंतर रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल. एजीएमम रिमोट ई-वोटिंग व एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे.

पदस्यांनी नोंद घ्यावी की: एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झालेल्या व्यक्तीने नोंद तारखेर भागधारणा घेतली असल्यास विद्युत स्वरुपाने मत देण्यास लॉगइनआयडी व पासवर्डकरिता evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी. तथापि जर सदस्य ई-वोटिंगकरिता एनएसडीएलर यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.

एजीएम दरम्यान ई-वोटिंग सुविधा उपलब्ध असेल आणि एजीएममध्ये सहभागी सदस्य जे रिमोट ई वोटिंगने मत देणाऱ्या सदस्यास एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देत

येणार नाही. नोंद दिनांक शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी ठेवीदाराद्वारे तयार केलेले लाभार्थी मालकांचे नों पुस्तक किंवा सदस्य नींद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग/एजीएम

दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल. सेबी परिपत्रक दिनांक ९ डिसेंबर, २०२० नुसार सुचिबद्ध कंपनीद्वारे ई-वोटिंग सुविधेसाठी डिमॅट स्वरुपात वैयक्तिक भागधारक प्रतिभूती धारकांना ठेवीदार व ठेवीदार सहभागीदाराकडे त्यांचे डिमॅट खातेमार्फर मत देता येईल. भागधारकांनी ई-वोटिंग सुविधेकरिता त्यांचे डिमॅट खात्यात त्यांचा मोबाईल क्रमांक

व ई-मेल नोंद करावा. एजीएम सूचनेत विद्युत मतदान प्रक्रिया नमुद आहे. एजीएममध्ये सहभागी होण्यास काही अडचणी किंवा ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास तुम्ही https://www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध सदस्यांकरिता फ्रिकेन्टली आस्वड केश्चन्स (एफएक्यू) आणि रिमोट ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क टोल फ्री क्र.:0२२-४८८६७००० व ०२२-२४९९७०००

किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी. थि सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि लिस्टींग रेग्युलेशन्स २०९५ वे नियम ४२ नुसार कंपनीच्या ३५व्या एजीएमनिमित्त आणि वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता रु.५/- प्रती भाग अंतिम लाभांश (एकवेळ विशेष लाभांश रु.१.२५ प्रती भाग आणि रु.३.७५/- अंतिम लाभांश मिळून) स्विकारण्यास पात्र सदस्यांच्या निश्चितीसाठी शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ ते शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

ठिकाण: मंबर्ड दिनांक: ०७.०९.२०२३

दिव्या कम ईव्हीपी, मुख्य विधी अधिकारी व कंपनी सचिव

डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेडकरित

सही/

. ## ·

ASIAN STAR एशियन स्टार कंपनी लिमिटेड

सीआयएन: एल३६९१०एमएच१९९५पीएलसी०८६०१७ **नोंदणीकृत कार्यालय:** ११४–सी, मित्तल कोर्ट, नरीमन पॉईंट, मुंबई–४०००२१. **दर.:+**९१–२२–६२४४४१११ फॅक्स:+९१-२२-२२८४२४२७, ई-मेल:info@asianstargroup.com, वेबसाईट:www.asianstargroup.com

२९वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद व ई-वोटिंगची माहितीची सूचना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **एशियन स्टार कंपनी लिमिटेड** (कंपनी) ची एकोणतीसावी (२९वी) वार्षिव वर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी दुपारी ०२.३० वाजता (भाप्रवे) होणार आहे यवसायाचे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर ऑडिओ विजुअल मीन्स (ओएव्हीएम द्वारे उक्त एजीएम आयोजित करण्याच्या सूचनेमध्ये नमूद केले आहे. सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, ०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ आणि १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ रोजी कॉपरेंटर त्र्यवहार मंत्रालयाने जारी केलेले (एकत्रितपणे एमसीए परिपत्रक म्हणन संबोधले जाते) आणि परिपत्रक क्र.SEBI

जानेवारी, २०२३ रोजी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी परिपत्रक) ने जारी केले. . उपरोक्त परिपत्रकांच्या अनुषंगाने, आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या वार्षिक अहवालासह २९व्या एजीएमची सूचन लेक्ट्रॉनिक पद्धतीने बुधवार, ६ सप्टेंबर २०२३ रोजी सर्व भागधारकांना पाठविण्यात आली आहे ज्यांचा ईमेल पत्त कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरी सहभागी (डीपीज) कडे नोंदणीकृत आहे. सदस्यांनी लक्षात ठेवां की २९व्या एजीएमची सूचना आणि स्पष्टीकरणात्मक विधान आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या वार्षिक अहवालासः . कंपनीच्या वेबसाइटवर www.asianstargroup.com वर एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com आणि स्टॉक्

HO/CFD/CFD-2/CIRP/P/2022/62 दिनांक १३ मे. २०२२, क्र.SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 दिनांव

एक्सचेंज (बीएसई लिमिटेड) च्या वेबसाइटवर म्हणजे www.bseindia.com वर उपलब्ध आहे. एजीएममध्ये सहभागी होण्याच्या सूचना एजीएम नोटिसमध्ये दिल्या आहेत. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहणारे सदस्य अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने मोजले जातील. एजीएम व्हीसी भोएव्हीएमद्वारे होत असल्याने सदस्यांद्वारे प्रॉक्सी नियुक्त करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही. ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही ते त्यांचा ई-मेल आयडी बिगशेअर प्रा.लि.कडे info@bigshareonline.com वर मेल करून नोंदणीकृत करू शकतात किंवा secretarial@asianstargroup.cor

ार ईमेल पाठवू शकतात.

दिनांक : ०६.०९.२०२३

रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाठी सूचना

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० सह वाचलेल्या कायद्याच्या कलम ९१ न्स भाणि डएइख चे नियम ४२ (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५, सदस्यांची नोंदर्ण आणि शेअर हस्तांतरण कंपनीची पुस्तके शुक्रवार, २२ सप्टेंबर २०२३ ते गुरुवार, २८ सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवसांसह रजीएम आणि कंपनीच्या इक्किटी शेअर्सवरील अंतिम लाभांश देण्याच्या उद्देशाने बंद राहतील.

कलम १०८ आणि इतर लागू तरतुर्दीनुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम् २० आणि लिस्टिंग रेयुलेशनच्या विनियम ४४ सह वाचलेल्या कायद्यातील काही असल्यास, कंपनीला त्याचे प्रदान करण्यात आनंद होत आहे. सदस्यांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (रिमोट ई-व्होटिंग) वापरून त्यांन

मत देण्याची सुविधा आणि कंपनी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (छडॐ) द्वारे प्रदान केलेल्या ई-व्होटिंग सेवेद्वारे एजीएम (ई-व्होटिंग) दरम्यान मतदान करण्याची सुविधा देखील प्रदान करेल. नोटीसमध्ये नमूद सप्टेंबर, संध्याकाळी ५.०० वाजता समाप्त होईल. एजीएम दरम्यान/रिमोट ई-व्होटिंगपूर्वी रिमोट ई-व्होटिंगची

तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे. एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि मतदानासाठी कट-ऑफ तारीख गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ आहे ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवले गेले आहे डिपॉझिटरीजद्वारे कट-ऑफ तारखेला केवळ रिमोट ई-व्होटिंग तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदानार्च सुविधा मिळण्याचा हक्क असेल.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच गुरुवार, २१ सप्टेंबर २०२३ रोजी समभाग धारण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स घेणारी आणि कंपनीची सदस्य होणारी कोणतीही व्यक्ती evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले सभासद २९ व्या एजीएममध्ये भाग घेऊ शकतात परंतु त्यांना पुन्ह

मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. श्री. योगेश डी. दाभोळकर, सराव कंपनी सचिव (सीपी क्र.६७५२) यांची छाननीकर्ता म्हणून ई-मतदान प्रक्रिय निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी नियुक्त करण्यात आली आहे.

कोणत्याही शंका/तक्रारीच्या बाबतीत, तुम्ही शेअरहोल्डरसाठी वारवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पा ाकता किंवा टोल फ्री क्र.१८००-२२२-९९० वर कॉल करू शकता किंवा श्रीमती सोनी सिंग, सहाय्यक व्यवस्थाप किंवा श्री. अनुभव सक्सेना, सहाय्यक व्यवस्थापक यांना evotin@gnsdl.co.in वर विनंती पाठवा एशियन स्टार कंपनी लिमिटेडकरित

> अरविंद टी. शाह सीईओ व पुर्णवेळ संचालव

आहे की, **श्री. गजानन कुंडलीक कायंदे** हे निवासी जागा अर्थात खोली क्र.ए-६. क्षेत्रफट १५ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, गोराई (१) प्रज्ञा को.हौ.सो.लि., प्लॉर्टक्र.६१, रोड n.आरएससी-१८, गोराई-१, बोरिवली पश्चिम पुंबई-४०००९१ (यापुढे सदर खोली) या जागेचे कमेव मालक, ताबेदार आणि अधिकार प्राप्त भाहेत आणि भाग प्रमाणपत्र क्र. ००६ अंतर्गर रकत्रित अनुक्रमांक २६ ते ३० (दोन्ही सह धारक रु. ५०/ – प्रत्येकीचे पाच (५) पूर्ण पणे मरणा केलेले शेअर्सचे धारक आहेत. उपरोत्त खोली क्र. ए-६ तसेच उपरोक्त शेअर्स क्र. २१ ो ३० हे यापुढे सदर मालमत्ता म्हणून संदर्भ न्याअर्थी सदर श्री. गजानन कुंडलिक कायंदे यांनी सदर मालमत्ता संयुक्त उपनिबंधक बोरीवर्ली ७, मुंबई उपनगर जिल्हा येथे दि.

जाहीर सूचना

)६.०५.२ॅ०१७ रोजी दस्तावेज क्र. बीआरएर ७-२३६२-२०१७ धारक नोंदणीकृत दि. १६.०४.२०१७ रोजीचे विक्री करारनामा नुसा १) श्री. रुपेश जयंत गदानी व २) श्री. कल्पेश नयंत गदानी यांच्याकडून खरेदी केले होते आणि नेव्हापासून श्री. गजोनन कुंडलिक कायंदे ांच्याकडे सदर मालमत्तेचा ताबा आहे.

भाता विद्यमान मालक श्री. गजानन कुंडलिक कायंदे यांना माझे अशिल श्री. संभाजी शिवनाथ भागवने यांच्याकडे रक्कम प्राप्त करण्यासाठी सदर गलमत्तेची विक्री करण्याची इच्छा आहे. जर कोणा व्यक्तीस, बँका, वित्तीय संस्था यांन

पदर जागा किंवा भागावर वारसाहक्र, ताबा विक्री, भाडेपट्टा, तारण, अधिभार, न्यास, बक्षीस. गलकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही ावा असल्यास आणि/किंवा उपरोक्त मृद त्राटपपत्र जर कोणास सापडल्यास त्यांनी आजच्या तारखेपासून **१४ (चौदा)** दिवसात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली दिलेल्य त्यावर आवश्यक दस्तावेजांसह लेखी कळवावे मन्यथा असे दावा किंवा आक्षेप त्याग व स्थगि

केले आहेत असे समजले जाईल. आज दिनांकीत ८ सप्टेंबर, २०२३ सही/ वंदना ठक्क वकील उच्च न्यायालय

८३, फादर पीटर परेरा मार्ग गाव वॉर्ड, कुर्ला (प.), मुंबई-४०००७०

माणपत्र क्र. १४ आज दिनांकीत ८ सप्टेंबर, २०२३

KAVI COMMERCIAL COMPANY LIMITED

Registered off.: Virai Impex House 47, P D' Mello Road, Mumbai-400009 Ph.: 022-61295000/23481446; E -mail id: <u>virajimpex@virajimpex.com</u>:

held on Saturday, September 30, 2023 at 11:00 a.m. at the registered office of the Company situated at Virai Impex House 47, P. D'Mello Road, Mumbai-400009, to transact the business mentioned in the Members are informed that (a) the Company has completed the dispatch of the Notice of the AGM and

Notice is hereby given that the 39thAnnual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be

website http://kavicommercial.com The Scrutinizer's report along with the results of voting on the resolutions set out in the Notice of the

Notice is further given pursuant to Section 91 of the Act, 2013 and other applicable provisions, if any the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Sunday September 24, 2023 to Saturday, September 30, 2023 (both days inclusive) for the purpose of Annual

> By Order of the Board of Directors of Kavi Commercial Company Limited

> > Prakash R Didwania

Managing Director DIN: 00225978

Place: Mumbai Dated: September 07, 2023

व्हॅलेन्सीया न्यूट्रिशन लिमिटेड सीआयएत: L51909MH2013PLC381314

संकेतस्थळ : www.valencianutrition.com ई-मेल : <u>compliance@valencianutrition.com</u> दहावी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-मतदान आणि बुक क्लोजर यांची सूचना

याद्वारे **सूचित** करण्यात येते की व्हॅलेन्सीया न्यूट्रिशन लिमिटेड ('कंपनी') यांच्या सभासदांची दहावी वार्षिक सर्वसाध सभा गुरुवार दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/अन्य मान्यताप्रा दुकश्राव्य माध्यमे ('ओएव्हीएम्') यांच्या माध्यमातृत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुवनेत नमुद्र केलेल्या विषयांच्या अनुर घेण्यात येणार आहे. सामान्य परिपत्रक क्रमांक ११/ २०२२ दिनांकीत २८ डिसेंबर २०२२ जे कॉर्पोरेट व्यवहार मंत्राल यांनी जारी केले आहे आणि परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी२/पी/सीआयआर/२०२३/४ जे सेबी यांनी पता जात करा आह आग्न भारत्वक क्रांत्र के त्या पता ७५ जानेवारी २०६२ रोजी जारी केले आहे (याआधी जारी केलेल्या परिपत्रकाचा बाहावा) आणि यापुट डच्यांचा एक्रीतत उद्धेख एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके असा करण्यात येणार आहे, त्यांच्या अनुसार तसेच कंपनी कायदा २०१३ च्या आवश्यक त्या तरतुदी तसेच त्यासह वाचा त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम आणि सेबी लिस्टिंग रेखुलेशन्स, जायरच्या जारा एतुरा तावर पासंद ज्या राजिताचा नायरचात जारात वायाच नच्या जात क्या तावर जात्र कर्ता बांच्या अनुसार करोनी १० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि २०२२-२३ करिताचा वार्षिक अझवाल बुधवा दिनांक ६ सप्टेंबर २०२३ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून केवळ अशा सभासदांना निर्गमित केला आहे, ज्या सभासदांचे ईं मेल तपशील कंपनी किंवा रजिस्टार आणि शेअर टान्स्फर एजंट्स आणि डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत करण्यात आ आहेत. सभासदाना वार्षिक सर्वसाधारण सभेची प्रत्यक्ष पाठविष्याची आवश्यकता एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार निलंबित करण्यात आली आहे. २०२२–२३ करिताचा वित्तीय अहवाल ज्यात १० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट यांचा अंतर्भाव आहे, कंपनीचे संकेतस्थळ <u>www.valencianutrition.</u> <u>com</u> आणि स्टॉक एक्स्वेंज यांची संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच त्यांची प्रत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.</u>

com येथे उपलब्ध आहे. दुरस्थ ई-मतदान : कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ ('कायदा') तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट औं ऍडमिनिस्ट्रेग्नन) नियम २०१४ चा नियम २० तसेच त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांच्या अनुसार तसेच सर्वसाधारण सभांच्या संदर्भात इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांच्याकडून जारी करण्यात आलेले सेक्रेटरिअल स्टेंडड्स – २ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ चा नियम ४४ यांना अनुसरून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर सभासदांना मतदानाचा बजावता यावा वासाठी कंपनी आपल्या सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दरस्थ ई-मतदान/वार्षिक सर्वसाधारण सभेच्य

दरस्थ ई-मतदान प्रक्रियेच्या संदर्भातील सविस्तर सचना १० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत देण्यात आल्या आहेत

. दूरस्थ ई-मतदान सुविधा खालील प्रमाणे नमूद केलेल्या कालावधीत उपलब्ध असणार आहे : दूरस्थ इ मतदान कालावधील ोमवार, दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया बुधवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी संघ्याकाळी ५.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार) संपृष्टात येईल त्यानंतर दूस्थ ई-मतदान प्रारूप मतदानासाठी एनएसडीएल यांच्याकडून बंद कप्ण्यात येईल आणि सभासदांना सदरील तारीख

मात्र त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही. सी. अवैयक्तिक समभागधारक किंवा समभागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत, तसेच ज्या व्यक्तीनी वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना निर्गणीत झाल्यानंतर कंपनीचे समभाग धेऊन कंपनीचे सभासद झाले आहेत आणि कट ऑफ तारीख रोजी त्यांच्याकडे कंपनीचे समभाग आहेत, असे सभासद ई-मतदानासाठी आवश्यक असलेला युजर आयडी आणि पासवर्ड, <u>evoting@nsdl.co.in</u> येथे विनंती पाठवून प्राप्त करू शकतात. मात्र एखादी व्यक्ती या आधी

डी. वैयक्तिक समभागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत. तसेच ज्या व्यक्तींनी वार्षिव अर्थ चर्चामाण स्पेनानार्यक्र विचान क्षेत्राचा स्पेनान होने विचान होते हैं है। सर्वसाधाण सभिची सूचना निर्गणित झाल्यानंत कंपनीचे समागा घेजन कंपनीचे समासद हाले आहेत, आणि कट ऑफ तार्रिय रोजी त्यांच्याकडे कंपनीचे समभाग आहेत, असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सूचनेच्या अनुसा लॉग इन प्रक्रियेचा अवलंब करू शकतात.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वीची दूरस्थई-मतदान प्रक्रिया / वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारी इ मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून श्रीमती कृपा जोईसार, कृपा जोईसार

किंवा ०२२-४८८६ ७००० आणि ०२२-२४९९ ७००० यांच्याशी संपर्क साधु शकता. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणाऱ्या मतदानाच्या स्बदर्भात शंकांचे निरसन करण्यासाठी श्री तेजस चतुर्वेदी, सहायक व्यवस्थापव नंत्रानल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल), ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४ था मजला, कमला मिल्स केपाउड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई ४०० ०१३ यांच्याशी संपर्क साधता वेईल किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> येथे ई-मेलच्या माध्यमातून संपर्क साधता येईल किंवा ०२२-४८८६ ७००० आणि ०२२-२४९९ ७००० यांच्याशी संपर्क

सप्टेंबर २०२३ या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देश्याने बंद राहतील. व्हॅलेन्सीया न्युटिशन लिमिटेड यांच्या करित

दिनांक : ६ सप्टेंबर, २०२३ श्थळ : मुंबई

जर कोणा व्यक्तीस खालील अनुसुचीत नमुद सदर सदर दुकान मालमत्तेवर विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्र, अदलाबदल, तारण (तत्सम किंवा इतर), अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, लिव्ह ॲण्ड लासन्स करारनामा, परिरक्षा, पारिवारीक व्यवस्था, जर्प केंवा कार्यद्याच्या कोणत्याही न्यायालयाद्वारे पारीत हकमनामा. आदेश किंवा अन्य इतर प्रकार हु-फूननाना, आदेश किया अन्य इतर प्रकार कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह लेखी वरुपात आक्षेप/दान्याचे पुष्ठचर्थे दस्तावेज व इतः राव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासू जर्यालय-२१६, दीप लक्ष्मी को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., २रा मजला, बी.आय.टी. चाव क्र.२५ समोर, एम.जी. मार्ग, आग्रीपाडा, मुंबई-४०००११ येथे कळवावे. अन्यथा असे दावा किंव भाक्षेप असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहेत

पढील प्रक्रिया करतील

असे समजले जाईल आणि माझ्या अशिलांव

अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव योग्य मालमत्तेचे अधिकाराच्या आधारावर माझे अशील

वस संदर्भीत अनुसुची:
(मालमतेचे वर्णन)
३ बीएचके, फ्लॉट क्र. १२ ए क्षेत्रफळ ५७४ चौ.फू.
कार्पेट क्षेत्र आणि १२ बी क्षेत्रफळ ४४५ चौ.फू.
कार्पेट क्षेत्र (आता दोन्ही फ्लॉट एकत्रित आणि नवीन क्र. १०२) एकूण क्षेत्रफळ १०१९ चौ.फू कार्पेट तत्सम् १२२३.२१ चौ.फू. बिल्टअप क्षेत्र तसेच टेरेस क्षेत्र १००० चौ.फू. बिल्टअप क्षेत्र, पहिला मजला, परसरामपुरीया एन्क्लेव्ह को-ऑप.हौसोलि., हाजी बापू रोड, मालाड (पूर्व) मुंबई - ४०००९७, सीटीएस क्र. ४९ए (भाग) ४९/ए१, ४९/ए/२, ४९ए/३, ४९ए/४, ४९ए/५ ४५ए, ४६ए, ४७ए, गाव पहाडी, गोरेगाव, तसे परसरामपरीया एन्क्लेव्ह को-ऑप हौसोलि दा वितरीत अनुक्रमांक ७६ ते ८० धारक भागप्रम क्र. १५ आणि अनुक्रमांक ७१ ते ७५ धारव

> सही/-श्री. दीपक एन. राणे वकील व कायदेशीर सल्लागार

[CIN: U99999MH1985PLC082517]

Website: http://kavicommercial.com NOTICE OF 39th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE

Annual Reports containing, inter alia, the Audited Accounts for the financial year ended March 31 2023 and the Reports of Auditors and Directors thereon by September 07, 2023 through permitted nodes. (b) the Notice of the AGM and the Annual Report have been displayed on the Company's

AGM shall be placed on the Company's website http://kavicommercial.com within 48 hours from the conclusion of the AGM.

General Meeting of the Company.

नोंदणीकृत कार्यालय : एस एच –४, ए विंग, विल्डिंग क्रमांक ३४, टिळक नगर, चेंबूर सहवास को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, मुंबई ४०० ०८९, कॉपोरेट कार्यालय : ६०१ ए, नीलकंठ विझनेस पार्क, नाथानी रोड, विद्याविहार (पश्चिम), मुंबई ४०० ०८६. दूरध्वनी क्रमांक : ७९७७२५२८४०

दरम्यान ई– मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे आणि त्यासाठी केपनीने इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एनएसडीएल यांची नियुक्ती केली आहे.

गसदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी खालील मुद्यांची नोंद घ्यावी:

आणि वेळेनंतर दुरस्थ ई-मतदान करता येणार नाही. बी. सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख म्हणजेच गुरुवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२३ रोजी कंपनीच्या एकूण पेड अप समभाग भांडवलात सभासदांकडे उपलब्ध असलेल्या समभागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि जे समासद वार्षिक सर्वसाधारण समेल उपस्थित असतील आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाच हक बजावलेला नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजाव शकतील. अश्री क्रोणतीही व्यक्ती जिचे नाव कट ऑफ तारीख रोजी कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभार्थ मालकांच्या नोंदवहीत उपलब्ध आहे, अशा व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दरस्थ ई- मतदान पद्धतीचा अवलं करून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र असतील. ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक बजावलेला आहे. असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपस्थित राह शकता

नएसडीएल यांच्यकडे दुरस्थ इ मतदानासाठी नोंदणीकृत असेल तर ती व्यक्ती दूरस्थ ई–मतदानासाठी सध्याचा युजर आयर्ड आणि पासवर्ड यांचा वापर करू शकते.

सभासद सध्याचे डिमॅट खात्याचे लॉग इन क्रेडेलियल्स डिपॉझिटरी पार्टीसिपंट यांच्या माध्यमातून एनएसडीएल किंवा सेंट्ल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड ('सीडीएसएल') यांच्याकडे असल्यानुसार, दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेसाठी वापरू शकतात. जी व्यक्ती कट ऑफ तारीख रोजी कंपनीची सभासद नाही त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची ही सूचना केवळ माहितीसाठी

अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज (पिअर रिब्ह्रू प्रमाणपत्र क्रमांक : १२५१/२०२१) यांची निवुक्ती करण्यात आली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याच्या संदर्भात किंवा एनएसडीएल यांच्या इ मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेच्या संदर्भात क्रोणत्याही शंका असल्यास आएण ई मेलच्या माध्यमातून <u>evotin@gnsdl.co.in</u> यांच्याशी

कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका तसेच समभाग हस्तांतरण पुस्तिका गुरुवार दिनांक २१ सप्टेंबर २०२३ ते गुरुवार दिनांक २

पूर्ण वेळ संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकार्र (डीऑयएन : ०९०७२४०५

रिमोट ई-मतदान संपण्याची तारीख आणि वेळ: शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ (५:००वा. भाग्रवे) रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा एजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख

रणीएममध्ये डीमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणार्या सदस्यांद्रारे आणि ज्य सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी रिमोट ईं-व्होटिंगची पद्धत एजीएमच्य सूचनेमध्ये प्रदान केली आहे.

म्हणून ानपुक्ता करण्यात आला आह.
सभासद हे लक्षात ठेवू शकतात की, एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२–२०२३ साठी वार्षिक अहवाल.
कंपनीच्या वेबसाइट www.dynacons.com वर, स्टॉक एक्स्वेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेड
www.bseindia.com वर आणि गॅथनल स्टॉक एक्सवेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com
वर आणि गॅथनल सिक्युरिटीज डियॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com वेबसाइटवर
उपलब्ध आहेत. ई-मतदानाशी संबंधित कोणटायाही शंका/तंकार्रीच्या बाबतीत, सदस्य खालील व्यक्तीशी संपर्क
साधू शकतात किंवा वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) सदस्यांसाठी आणि ई-साठी पाहू शकतात.
www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात सदस्यांसाठी मतदान वापरकर्ता पुश्तिका उपलब्ध
आहे.

डिपांझिटरी लिमिटेड (एनएसडीएल), श्री. अमित विशाल, असिस्टंट मॅनेजर, ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४ आणि ५ मजला, कमला मिल्स कंपाऊंड, लोअर परळ, मुंबई–४०००१३, दूरध्वनी क्रमांकः+९१ २२ २४९९४२६२, ईमेत आयडी: amitv@nsdl.co.in, evoting@nsdl.co.in.

कागदपत्रे सबिमट करून डीमॅटरलायङ्ड मोडमध्ये ठेवले असतील आणि ब) कंपनी/बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडसह investor@dynacons.com किंव

२१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, सभासदांचे रजिस्टर बंद ठेवण्यासंदर्भात

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') च्या सर्व लागू तरतुदी व त्याअंतर्गत (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ च्या तरतुदी व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे निया २०, कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारणा नियम, २०१५ द्वारे सुधारित तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४४ यांच्या अनुपालनांतग४त कंपनी आपल्या सभासदांना नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') द्वारे पुरविण्यात आलेल्या ई-मतदान सेवांच्या (''ई-मतदान'') माध्यमातून आपली मते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहोत. निर्धारित अंतिम तारीख अर्थात, शनिवार, दि. २३.०९.२०२३ रोजीनुसार ज्या सभासदांची नावे सभासदांचे रजिस्टर/लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंद असतील असे सभासद दूरस्थ ई-मतदान किंवा ई-मतदान प्राप्त करण्यास पात्र असतील. दि ०१.०९.२०२३ रोजीनुसार कागदोपत्री स्वरूपात किंवा डीमटेरियलाइज्ड् स्वरूपात भागधारक असलेल्या कंपनीच्या सभासदांना त्यांची मते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देता येण्याकारता युजर आयडी व पासवर्ड पुरविण्यात आला आहे. सदर तारखेपरचात ज्या पात्र सभासदांनी शेअर्स संपादित केले असतील त्यांनी ई-मतदानाद्वारे मतदानाचा त्यांचा हक्क बजावण्यासाठी युजर आयडी व पासवर्ड वितरीत करण्यासाठी एनएसडीएल यांच्याकडे <u>evoting@nsdl.</u> <u>co.in</u> थेथे संपर्क साधावा. सभासद ई-मतदानाकरिता यापूर्वीच एनएसडीएलकडे नोंदणीकृत असल्यास ई-मतदानाद्वारे मत देण्यासाठी ते विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरू शकतील. सभासदांनी कृपया एजीएम सूचना, दि. ०५.०९.२०२३ मध्ये उपलब्ध निर्देशांचे पालन करावे जी <u>www.mepinfra.com</u> वरून तसेच एनएसडीएलच्या

ाहीत. सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुढे त्याला ते बदलण्याची परवानगी नसेल व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित असलेले व परोक्ष ई-मतदानाद्वारे ठरावावर आपले मत

कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या ज्या सभासदांचे ई–मेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत नसतील ते फोलिओ क्र., भागधारकाचे नाव, शेअर प्रमाणपत्र क्र,पॅन, मोबाइल व ई-मेल आयडी आदी दस्तावेज येथे सादर करून

ठिकाण : मंबर्ड

७८, रतनज्योत इंडस्ट्रीयल इस्टेट, इर्ला लेन, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६. दुर:०२२-६६८८९००, ई-मेल:investor@dynacons.com वेबसाईट:www.dynacons.com २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना

अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने केली जाईल.

उपरोक्त एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांचे पालन करून, वित्तीय वर्ष २०२२-२०२३ वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती एजीएमची सूचना देखील गुरुवार, ०७ सप्टेंबर, २०२३ रोजी ई-मेलद्वारे पाठवण्यात आली आहे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी (डियाझिस्टरी सहमार्गीकर्ष्ठ नॉट्योझिट्स आहत. ज्या सहस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नॉट्योझित केलेले नाहीत ते तालुख्ते कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, बिगशेअर सर्व्हिसेस प्रा. लि.च्या info@bigshareonline.com वर क्लिक करून वित्तीय वर्ष

२०२२–२०२३ करिता वार्षिक अहवाल ज्यामध्ये एजीएमची सूचना देखील आहे ते प्राप्त करू शकता.

०५ सप्टेंबर, २०२३ रोजीच्या सूचनेमध्ये सेट केल्यानुसार सर्व सामान्य आणि विशेष ठराव ई-मतदानाद्वां इलेक्ट्रॉनिक माध्यमातून व्यवहार केले जाऊ शकतात.

. वित्तीय वर्ष २०२२ – २०२३ वार्षिक अहवाल पाठवण्याची पूर्णता तारखेमध्ये इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे एजीएमची सूवन् देखील आहे: गुरुवार, ०७ सप्टेंबर, २०२३.

ज्या व्यक्तींनी शेअर्स विकत घेतले आहेत आणि एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर आणि कट ऑफ डेट म्हणजेच २३ सप्टेंबर, २०२३ रोजी शेअर्स ठेवल्यानंतर कंपनीचे सदस्य झाले आहेत, ते लॉगिन आयडी आणि पासवर्ड पाठवून मिळवू शकतात. विनंती www.evotingnsdl.co.in तथापि, रिमोट ई-व्होटिंगसाठी तुम्ही आधीच

. इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएममध्ये उपस्थित राहणारे सदस्य, ज्यांनी रिमोट ई–व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही आणि अन्यथ त्यांना असे करण्यास प्रतिबंधित केले नाही, ते सक्षम असतील. एजीएम दरम्यान ई–व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान

् -इस्होटिंगशी संबंधित युजर आयडी आणि पासवर्डच्या तपशीलांसह माहिती आणि सूचना सदस्यांना ईं–मे गठविण्यात आल्या आहेत. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी समान लॉगिन क्रेडीं

सदस्यांचे मतदान हक्क २३ सप्टेंबर, २०२३ रोजी कट ऑफ डेट असल्याने कंपनीच्या पेड अप इक्विटी शेअ कॅपिटलमधील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असतील.

लाभांश प्राप्त करण्यासाठी आज्ञापत्र नोंदणी करण्याची पद्धत. सदस्यांना त्यांचे संपूर्ण बँक तपशील नोंदणी,